

ई-मेल द्वारे



www.mpkv.ac.in



dradmnmpkv@rediffmail.com



(०२४२६) २४३३६६



(०२४२६) २४३८१६

कालमर्यादा

जा.क्र. प्रशासन/ब/सेवा तपशिल /१०५८/२०१९

दिनांक : १५/०४/२०१९

परिपत्रक

विषय: कर्मचाऱ्यांची सेवा तपशिल विषयक माहिती पाठविणेबाबत...

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी या विद्यापीठाचे कार्यक्षेत्र दहा जिल्ह्यात व्यापलेले असून सर्व विभागातील / कार्यालयातील कार्यरत कर्मचाऱ्यांचा सेवेचा तपशील संकलीत करणे प्रस्तावीत आहे. सर्व कार्यालय प्रमुखांना या परिपत्रकाद्वारे कळविण्यांत येते की, आपले अधिनस्त गट ब / गट क / गट ड संवर्गातील विविध पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांचा सेवाविषयक तपशिल खालील अ.क्र. १ ते ४ वरील प्रतवारी प्रमाणे स्वतंत्र प्रपत्रामध्ये माहिती भरून DVB-TTSurekh या फॉण्ट मध्ये M. S. excel editable format मध्ये सॉफ्टकॉपीत dradmnmpkv@rediffmail.com या ईमेल आयडी वर पाठवावी व एक प्रत (हार्डकॉपी) टपालाद्वारे पाठवावी. माहिती ईमेलद्वारे पाठवितांना PDF, JPEG, Photocopy प्रकारात पाठवु नये.

१. सोबत जोडलेल्या प्रपत्र - अ मध्ये आपल्या अधिनस्त कार्यरत असलेल्या कृषि तांत्रिक संवर्गातील (वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कनिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषि सहाय्यक, पशुवैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक (संगणक) या संवर्गातील कर्मचाऱ्यांची पदनिहाय व विषयनिहाय माहिती पाठविण्यात यावी.
२. सोबत जोडलेल्या प्रपत्र - ब मध्ये आपल्या अधिनस्त कार्यरत असलेल्या बिगर कृषि तांत्रिक संवर्गातील (कनिष्ठ अभियंता स्थापत्य/विद्युत/यांत्रिक, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, मुख्य कलाकार, चलत छायाचित्रकार, आरेखक, अनुरेखक, वरिष्ठ यांत्रिक, कनिष्ठ यांत्रिक, तांत्रिक सहाय्यक, यांत्रिक निर्देशक, कार्यदेशक निर्देशक, प्रक्षेत्र यांत्रिक, जोडारी तथा यांत्रिक, जोडारी, कातारी, यांत्रिक/यंत्र कारागीर, ओतारी, दृकश्राव्य चालक, सुतार, सांधाता, तारतंत्री, मिश्रक (वैद्यकीय), मिश्रक (पशुवैद्यकीय), परिचारिका, छायाचित्रकार, कलाकार तथा छायाचित्रकार, अंधार खोली सहाय्यक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, नळ कारागीर, मिस्त्री, मोजणीदार, पंपचालक, दुरध्वनी चालक, जुळणीकार, छपाईकार, वरिष्ठ कलाकार, लोहार, वीजतंत्री, यांत्रिक तथा वीजतंत्री, संगणक चालक, कृषियंत्र चालक, वाहन चालक) कर्मचाऱ्यांची माहिती पाठविण्यात यावी.
३. सोबत जोडलेल्या प्रपत्र - क मध्ये आपल्या अधिनस्त कार्यरत असलेल्या लिपीक वर्गीय संवर्गातील (कार्यालय अधीक्षक, सहाय्यक अधीक्षक, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), वरिष्ठ लिपीक, लघुटंकलेखक, लिपीक-नि-टंकलेखक, तांत्रिक सहाय्यक (ग्रं.), प्रमुख तालिकाकार (ग्रं.), निर्गमन सहाय्यक (ग्रं.),) या संवर्गातील कर्मचाऱ्यांची माहिती पाठविण्यात यावी.
४. सोबत जोडलेल्या प्रपत्र - ड मध्ये आपल्या अधिनस्त कार्यरत असलेल्या वर्ग - ४ संवर्गातील (प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परीचर, गणक, खलाशी, खानसामा, बांधणीकार, गवंडी, माळी, सुरक्षा रक्षक, प्रयोगशाळा सेवक/पाल/नोकर, शिपाई, अतिथीगृह परिचर, परिचारक, तारतंत्री मदतनीस, संग्रहालय सेवक, ब्रणोपचारक, पशुवैद्यकीय परिचर, पहारेकरी, हमाल, प्रक्षेत्र मजुर, मजुर, गवळी, नांगरवाला, बैलवाला, मिल्कमन, वासरेराखी, कुक्कुटपाल, डेअरीमन, हर्डसमन, डिलेव्हीमन, विलनर, स्वच्छक, परीचर, रोपसंग्राहक, कर्मशाळा मजुर, बेलदार, वार्डसर्कट, पशुपरिचर, भांडार मदतनीस, दवाखाना परिचर, फिल्डसर्कट, मदतनीस, संदेशवाहक, नाईक) या संवर्गातील कर्मचाऱ्यांची माहिती पाठविण्यात यावी.
५. सोबतच्या प्रपत्रातील माहिती कर्मचाऱ्यांच्या मूळ सेवा पुस्तकावरून पडताळणी करून कार्यालय प्रमुखांमार्फत प्रमाणित करून या कार्यालयास दिनांक २२/०४/२०१९ पर्यंत पाठविण्यांत यावी.

विहीत कालावधीनंतर माहिती अप्राप्त असलेले कार्यालय प्रमुख व संबंधित कार्यासन कर्मचारी यांचेविरुद्ध नियमानुरूप प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावीत करणेत येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.


(सोपान कासार) १५/०४/१९

कुलसचिव

- प्रत: १) मफुकृवि, राहुरी कार्यक्षेत्रातील सर्व कार्यालये / योजना प्रमुख यांना कार्यवाहीकरिता.
२) मा. कुलगुरु / कुलसचिव यांचे स्विय सहाय्यक, मफुकृवि, राहुरी यांना माहितीसाठी.

प्रपत्र - अ/ब/क/ड

कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक तपशील

कार्यालयाचे नाव: _____

संवर्गाचे नाव	कर्मचाऱ्याचे नाव व पदनाम	स्वग्राम पत्ता	जन्मतारीख	विद्यापीठ सेवेत प्रथम रजु दिनांक	सेवानिवृत्ती दिनांक	कर्मचाऱ्याने विविध पदावर केलेल्या सेवेचा पदनिहाय व टिकाणनिहाय तपशील (सेवा पुस्तकावरून)		एकूण सेवा कालावधी			
						पदनाम	कार्यालयाचे नाव		दिनांकापासून	दिनांकापर्यंत	वर्ष
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२

➤ उपरोक्त कर्मचाऱ्यांची माहिती ही त्यांचे मूळ सेवा पुस्तकावरून तपासली असून ती बरोबर असल्याचे प्रमाणित करण्यात येत आहे.

कार्यालय प्रमुखाची सही
व शिक्का